This is to inform the General Public that following share certificate of Piramal Enterprises Limited having its Registered Office at Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Folio No.	Name of	No. of	Cert.	Distinctive Nos.		
	Shareholder	Shares	Nos.	From To		
/R00509	VIJAYKANT BALKRISHNADAS	87 F. V. 10/-	377886	37919925-37920011		
/R00509	PAREKH	46 F. V. 2/-	37908	190144824-190144869		
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above						

referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, C-101_247 PARK L.B.S. MARG, VIKHROLI WEST, MUMBAI-400083 within 15

days of publication of this notice after which no claim will be entertained and the Compan shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claimant Date: 12.08.2021 Vijaykant Balkrishnadas Parekh

KAMADGIRI FASHION LIMITED

CINI_I 17120MH1987PI C042424

Regd. Office: A-403, The Qube, off M. V. Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059 Tel: 022-41583131 • email: cs@kflindia.com • website: www.kflindia.com EXTRACT OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

	ENDED ON JUNE 30, 202	l	(₹ in Lakhs)
		Unau	dited
Sr. No.	Particulars	Quarte	r Ended
		30-Jun-21	30-Jun-20
1	Total income from operations	3,709.06	331.84
2	Net Profit/(Loss) for the period	(109.70)	(568.53)
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)		
3	Net Profit/(Loss) for the period	(86.82)	(426.98)
	(after Exceptional and/or Extraordinary items)		
4	Net Profit/(Loss) for the period after Tax		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(86.82)	(426.98)
5	Total Comprehensive Income for the period	(77.81)	(422.11)
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)		
	and other Comprehensive Income (after tax)		
6	Equity Share Capital	586.94	586.94
7	Other Equity	-	-
8	Earnings Per Share (of ₹10/-each)		
	Basic:	(1.48)	(7.27)
	Diluted :	(1.48)	(7.27)

- The above Financial Results for the guarter ended June 30, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on August 11, 2021 and reviewed by Statutory Auditors.
- The above is an extract of the detailed format of the financial results for the Quarte ended June 30, 2021, filed with Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of financial results for the Quarter ended June 30 2021 is available on the website of Stock Exchange i.e www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.kflindia.com
- Previous year's/ period's figures have been regrouped/rearranged wherever considered necessary to make them comparable with current period figure.

For Kamadgiri Fashion Limite

August 11, 2021

Mumbai

Pradip Kumar Goenk Chairman & Managing Director

DHANLAXMI COTEX LIMITED CIN: L51100MH1987PLC042280

Regd. Off: 285, 2nd Floor, Jhawar House, Princess Street, Mumbai - 400002 PHONE: 022-4976 4268 | Website: www.dcl.net.in E-mail: dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in Extract of Un-audited Financial Results for the for the

BSE Code: 512485 quarter ended June 30, 2021 (Rs. In Lakhs)							
Particulars	Quarter ended	Quarter ended	Corrosponding Quarter	Year ended on			
	30th June 2021	31st March 2021	ended 30th June 2020	31st March 2021			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
Total income from operations & other revenue	698.61	361.57	76.34	692.60			
Net Profit / (Loss)	204.32	40.70	39.42	47.20			
(before tax and/or extraordinary items)							
Net Profit / (Loss) for the period before tax	204.32	43.27	39.42	45.14			
(after Extraordinary items)							
Net Profit/ (Loss) after tax	155.34	42.94	35.42	27.84			
(after extraordinary items)							
Total Comprehensive income for the	852.98	240.64	500.98	1354.25			
period [comprising profit/(loss) for the							
period (after tax) and other comprehensive							
income (after tax)]							
Equity Share Capital	487.14	487.14	487.14	487.14			
Reserves (excluding Revaluation Reserve as							
shown in the Balance Sheet of previous year)	0.00	0.00	0.00	3098.47			
Earnings Per Share (of 10/- each)							
(for continuing and discontinued operations)							
Basic:	3.19	0.88	0.73	0.57			
Diluted:	3.19	0.88	0.73	0.57			

- The above Standalone Unaudited financial results for the guarter ended 30.06.202 have been reviewed by Auditors, Audit Committee in their meeting held on 11th August, 2021 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 11th August, 2021.
- with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.dcl.net.in). For Dhanlaxmi Cotex Limited

Particular

The above is an extract of the detailed format of year ended Financial Results file

Place : Mumbai Date: 11.08.2021

Mahesh S. Jhawar (Whole Time Director)

@ Galaxy Galaxy Surfactants Limited CIN No. L39877MH1986PLC039877

: +91-22-27616666/33063700 Email : investorservices@galaxysurfac Website: www.galaxvsurfactants.cor

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2021 Figures in Rs. Crores Consolidated

Registered Office: C 49/2 TTC Industrial Area, Pawne, Navi mumbai- 400703, India

no	Farticulars	,	auditer endec	•	rear ended
		30 th June, 2021 Unaudited	31st March, 2021 Unaudited	30 th June, 2020 Unaudited	31st March, 2021 Audited
1	Total Income from Operations	826.38	783.53	607.16	2,784.06
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	93.26	93.02	69.89	372.32
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	93.26	93.02	69.89	372.32
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	76.82	78.68	56.49	302.14
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	84.52	77.41	55.00	283.3
6	Equity Share Capital	35.45	35.45	35.45	35.45
7	Earnings per share (of Rs. 10/-) each				
	1. Basic (In Rs.)	21.67	22.19	15.93	85.22
	2. Diluted (In Rs.)	21.67	22.19	15.93	85.22
				Figures in F	ls. Crores
S.			Stand		
no	Particulars		Quarter ended		Year ended
		30 th June, 2021 Unaudited	31st March, 2021 Unaudited	30th June, 2020 Unaudited	31st March, 2021 Audited
1	Total Income from Operations	554.82	526.83	359.76	1830.50
2	Profit before tax	51.05	53.41	45.87	239.32
			00.44	04.40	177.86
3	Profit after tax	38.12	39.41	34.18	177.80

Place: Navi Mumbai

Date: August 11, 2021

1. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended on 30th June 2021 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results with notes are available on Company's website at www.galaxysurfactants.com and stock exchange website(s) at www.bseindia.com and www.nseindia.com. By the order of the Board

For Galaxy Surfactants Ltd

U. Shekha Managing Director (DIN:00265017)

HINDUSTAN MOTORS LIMITED

CIN-L34103WB1942PLC018967 Regd. Office "Birla Building", 13 Floor, 9/1, R. N. Mukherjee Road, Kolkata-700001 Email-hmcosecy@hindmotor.com;Website-www.hindmotor.com; T+91 033 22420932; F+91 033 22480055 Extract of Financial Results for the Quarter ended 30 June,2021(Rs. In Lakhs)

Particular	Quarter ended 30-06-2021 (Unaudited)	Quarter ended 31-03-2021 (Audited)	Year ended 31-03-2021 (Audited)
Total income from operations/Other Income	167	472	1,218
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional Items*)	22	308	623
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items*)	22	308	623
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional Items*)	5	158	376
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4	122	362
Equity Share Capital (Excluding amount in respect of forfeited shares)	10,433	10,433	10,433
Earnings Per Share (face value of Rs. 5/- per share)			
Basic & Diluted:	0.01	0.08	0.18
*The Company does not have any Extra			
 The Above results were reviewed 	by the Audit Co	mmittee and ap	proved by the

Board of Directors at their respective meetings held on 11th Aug, 2021. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended June 30, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended June 30, 2021 is available on the websites of BSE and NSE at

For Hindustan Motors Limite Date: 11th August, 2021 (Uttam Bos Place: Kolkata

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general

public that our clients Mr.(Capt.) Vinod

Kumar and Mrs. Neelakantan

Seethakumari have entered into

transaction of sale of below mentioned

flat premises and parking spaces of

Mr. Rajkumar Jain. All or any person

having any claim or interest of

whatsoever nature in the under

mentioned property or any part thereof

by way of tenancy, licensee, charge,

gift, inheritance, lease, lien,

maintenance, mortgage, sale, trust

possession or otherwise of

whatsoever nature are hereby

required to make the same known in

writing together with certified true

copies of documents of claim to the

undersigned at their office, within 14

days from the date hereof, otherwise

all claims, if any, will be considered as

waived and our clients will complete

SCHEDULE

ALL THAT flat premises no. 801, 8th

floor, and car parking spaces no.

UB017 and UB018, situate at Raheia

Classique-5 Co-operative Housing

Society Ltd. New Link Road, Andheri

(west) Mumbai-40053, at CTS Nos.

691A 691B 1 3 4 62(pt) of Village

Oshiwara, Taluka Andheri, Mumbai

Dated this 12th day of August 2021

Off: A/1002. Samartha Aishwarva

Opp Highland Park, Adarsh Nagar

Link Road, Andheri (W)

the sale transaction.

Suburban District.

For JAK Legal

Mumbai - 400053

Sd/-

www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company'

ebsite at www.hindmotor.com

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that my client being Mr. Najeebali Liyakatali Kalania, is the exclusive owner of a residential premises being Flats having their details as Pioneer Residency II (Horizon) C.H.S. Ltd., Daulat Nagar, Near Sane Guruji School, Santacruz West,

Sane Guruji School, Santacruz West, Mumbai 400054 (said Flat No. 1) and Flat No. 15, Ground Floor, Dharam Bandhan C.H.S. Ltd., Opp. Rizvi Park, Near Milan Subway Junction, S. V. Road, Santacruz West, Mumbai 400054 (said Flat No. 2). Whereas originally one Mr. Liyakatali S. Kalania had acquired and purchased the said flat No. 1 from M/S. Housing Development and Improvement India Pvt. Ltd., and M/S. Pioneer India Developers Pvt Ltd., vide

and Improvement India Pvt. Ltd., and Whs. Pioneer India Developers Pvt. Ltd. vide Agreement for Sale dated 29/06/2005 bearing Registration no. BDR1-07250-2005. And whereas the said Mr. Liyakatali S. Kalania acquired and purchased the said flat No. 2 by executing a document of Agreement for Sale towards the said flat. And Whereas the original owner of the said flat No. 1 and 2 heign Mr.

owner of the said flat No. 1 and 2 being Mr.

Liyakatali S. Kalania being the father of my

Liyakatali S. Kalania being the father of my client died intestate at Mumbai on 13/09/2018 leaving behind Mrs. Naseem L. Kalania (wife), Mrs. Tasneem L. Kalania (wife), Mrs. Tasneem L. Kalania (wife), Mr. Najeebali L. Kalania (son), Mr. Adeebali L. Kalania (son) and Mr. Shameek L. Kalania (son), as his only surviving legal heirs. And whereas after the death of the said original owner being Mr. Liyakatali S. Kalania the above said legal heirs had inharited and succeeded 100%

heirs had inherited and succeeded 100% undivided shares, rights, title and interest of the said deceased in the said Flat No. 1 and 2

as per the Succession Act and Law governe

by them. And whereas thereafter the above

said legal heirs have executed and registered crelease deeds dated 05/05/2021 and 05/05/2021 bearing Registration No. BDR9-5228-2021 and BDR9-5229-2021

respectively, wherein Mrs. Naseem L. Kalania, Mrs. Tasneem L Kalania, Mr. Khateebali L. Kalania, Mr. Adeebali L. Kalania and Mr. Shameek L. Kalania, have released and

relinquished their inherited rights, title, share and interest in the said Flat No. 1 and 2 in favour of their son and brother, respectively, being my client being Mr. Najeebali Liyakatali

Kalania. And whereas by virtue of the said release deeds dated 05/05/2021 and

05/05/2021 my client has acquired 100% rights, titles, share and ownership in the said

rights, titles, share and ownership in the said Flat No. 1 and 2. Any person/s having any objection/s and/or

claim/s of any nature whatsoever towards 100% ownership and title of my client towards the said Flat No. 1 and 2 is/are required to

make the same known to the undersigned i

writing with proof thereof within a period of

fifteen (15) days from the date of publication hereof, failing which, the exclusive 100% rights, shares, interest, ownership and title, with respect to the said abovementioned Flat

No. 1 and 2 shall be effectively retained by m

said client and my said client will be at liber to dealt with the said Flat No. 1 and 2 as per h

wish and desire without any reference to suc

claim/s and the same if any, will be considere

Pated - This 12th day of August, 2021. Issued by: Advocate Mr. Saif F. Behlim. Mob No. 9769357446 Add: Office No. 003, C

Wing, Plot No. 18, Zenith CHS Ltd., Bhawani Nagar, M. M. Road, Andheri (East), Mumbai 400059.

as duly waived

Galaxy Surfactants Limited C Galaxy

CIN: L39877MH1986PLC039877
Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666. Fax: +91 22 2761 5883/2761 5886 $\underline{investorservices@galaxysurfactants.com}; \ website: \ \underline{www.galaxysurfactants.com}$

NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting of the Members of the Company (AGM) is Scheduled to be held on Wednesday, September 8, 2021 at 3:00 p.m. (15T) through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure). Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17/2020,20/2020 and 02/2021 dated 08th April 2020, 13th April 2020, 05th May 2020 and 13th January 2021 respectively ssued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.

n compliance with the Circulars, electronic copies of the Annual Report for FY 2020-21 containing the otice of AGM have been emailed to the Members of the Company whose email ids are registered with he Company/ Depository Participant(s) on Tuesday, August 10, 2021. The above documents are also nade available on the website of the Company at

https://www.galaxysurfactants.com/pdf/financial-performance/2020-21/annual/Annual-Report-2020-

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Managemen and Administration) Amendment Rules, 2015 (including any statutory modification(s), clarification(s), exemption(s) or re-enactments(s) thereof for the time being in force and Regulation 44 SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the AGM of the Company. The members may cast their votes or the resolutions proposed to be passed at the AGM using an Electronic voting system ("Remote E-voting") for which the Company has engaged the services of "W/s. Link Intime India Pvt. Ltd." ('Link Intime') as the Agency to provide Remote E-voting facility.

A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of beneficial owners naintained by the depositories as on the Cut-off date i.e. Wednesday, September 1, 2021 only shall be ntitled to avail the facility of remote e-voting or voting through electronic means at the AGM. The nembers who have voted by Remote E-voting can attend the meeting but shall not be entitled to cast heir vote again at AGM.

The Remote E-voting period commences on Sunday, September 5, 2021 at 9.00 a.m. and ends on Tuesday, the September 7, 2021 at 05.00 p.m. The voting module shall be disabled by Link Intime for

oting thereafter. n case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please write an email to enotices@linkintime.co.in or Call:- Tel: +91-22-49186000.

Niranjan Ketkar

For Galaxy Surfactants Ltd

Navi Mumba August 11, 2021 Company Secretary

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

Corporate Identification No. (CIN) - L99999MH1987PLC044942 Registered Office: A/8, MIDC, Mahad, Dist. Raigad—402309, Maharashtra Tel:02145-232177/233492 E-mail: info@shreeharichemicals.in Website: www.shreeharichemicals.in NOTICE TO SHAREHOLDRS

TRANSFER OF SHARES OF THE COMPANY TO DEMAT ACCOUNT OF

INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF")AUTHORITY his Notice is published pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (hereinafter referred to as "the Rules")

The said Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which the beneficial owner has not encashed any dividend warrant during last seven years to the DEMAT Account of the Investor Education and Protection Fund Authority("lÉPF").

Accordingly the Company has already sent a specific communication to the concerned hareholders whose shares are liable to be transferred to DEMAT Account of IEPF at heir latest available address with the Company under the said Rules for taking appropriate ction(s). The Company has uploaded Full details of such shareholders and shares due for transfer to DEMAT Account of IEPF on its website: www.shreeharichemicals.in Shareholders are requested to refer to the web-link <u>http://www.shreeharichemicals.in/</u> statementofunclaimednunpaidamounts.aspx to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to DEMAT Account of IEPF.

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring all shares in respect of which the peneficial owner has not encashed any dividend warrant during last seven years to the DEMAT Account of IEPF.

The shareholders holding such shares in physical form which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to DEMAT Account of IEPF pursuant to the said Rules. In respect of shares held in Demat Form necessary corporate action shall be initiated by the Company for transfer of shares to DEMAT Account of IEPF as per the Rules.

The concerned shareholders may note that, upon such transfer, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF for which a separate application has to be made to the IEPF in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by October 09, 2021 the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the DEMAT Account of IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules.

n case you need any information/clarification, please contact Registrar and Transfe Agent of the Company viz M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd., at C-101, 247 Park, 1st Floor, LBS Road, Gandhi Nagar, Vikhroli (West), Mumbai – 400083 Phone: 022-28257641/28207203-05, E-mail: info@unisec.in For Shree Hari Chemicals Export Limited

Bankesh Chandra Agrawal Dated: 10.08.2021 Chairman & Managing Director

NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF

ELNET TECHNOLOGIES LTD. VII floor, Elnet Software City, TS 140 Block, 2 & 9 CPT Road, Taramani, Chennai 600113.

I/We Dharam B. Khanna & (Joint name) Bhushan J. Khanna, residing at Flat No. 1301/1302 Meghdoot Building, Swami Samartha Temple Complex, Lokhandwala, Andheri West, Mumba 400 053 the registered holder(s) of the under mentioned shares held in the above said company hereby give notice that the share certificate(s) in respect of said shares have been lost and I/We have applied to the Company for issue of duplicate certificate(s). Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the company at its above referred address within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) and no further claims shall be entertained by the company thereafter.

1	Folio No.	Certificate No.	Distinctive Nos.	No. of Shares
	00012849	2987, 3402	2337208- 2337307, 2378708-2378807	200.00
	Date: 12-08-2021 Place: Mumbai		Name of Dharam B. Khanna & (Joint name) Bh	the Share Holder ushan J. Khanna,

ANDHRA PRADESH TANNERIES LIMITED

CIN: L19110AP1974PLC001711 Regd.Office: Leather Complex Area, Nellimerla, Vizianagram District, Andhra Pradesh - 535217 Tel No. 022-24934923 Fax No. 022-24934924 Website: www.aptl.net.in Email: sugandhas78@rediffmail.com
Statement of Unaudited Financial Results For the Quarter ended -30-06-2021

30-Jun-21 31-Mar-21 30-Jun-20 31-Mar-21 **Particulars** Unaudited[®] (Audited) Unaudited) (Audited) Total Income from Operations (Net) 2.00 0.00 1.00 3.90 Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary Activities after tax (5.48)(2.87)(2.85)(17.38)(0.40)Total Other Comprehensive income/(loss)-Net 0.03 0.03 0.10 Paid up equity share capital 220.84 220.84 220.84 220.84 (Face value of Rs. 10/-each) Reserves excluding Revaluation Reserves as per (1403.36)(1397.48)(1394.97) (1397.48)balance sheet of previous accounting year. Earning Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs.10/-each -not annualised): (a) Basic (0.27)(0.13)(0.13)(0.78)(b) Diluted

Note:

(a) Basic

(b) diluted

Place : Mumbai

Date: 11.08.2021

Earning per share (after extraordinary items)

(of Rs.10/-each)-not annualised

Νo

2

- The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a its meeting held on 11-08-2021
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com) By Order of the Board

For ANDHRA PRADESH TANNERIES LIMITED Sd/-Sugandha Shelatkar

Director DIN-06906156

[Rs. In Lakhs Except EPS

Quarter Ended



Regd. Office: 9, M.P. Nagar, 1st Street, Kongu Naga

Extn., Tirupur - 641607, Tamilnadu.

Corp. Office: C/515, Kanakia Zillion, Junction of LBS

ASSETS RECONSTRUCTION Pvr. Ltd. Road & CST Road BKC Annexe, Near Equinox, Kurla (W), Mumbai - 400070. Tel.: 022-26544000 / 959440734 POSSESSION NOTICE - Appendix-IV (For Immovable Property) Rule 8 (1)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of **Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. (OARPL)** a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and duly registered with Reserve Bank of India (RBI) as an Asset Reconstruction Compar under Section 3 of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcemen Of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("The SARFAESI Act, 2002"); having CIN No J67100TZ2014PTC020363 and its registered office at 9, M.P Nagar, 1st Street, Kongr Nagar Extn, Tirupur - 641607 and Corporate Office at C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road, BKC Annexe, Near Equinox, Kurla (West), Mumbai - 400070, acting it its capacity as trustee of Omkara PS 03/2021-22 Trust has acquired all rights, titles & interes of the entire outstanding of M/s. Prathamesh Dream Properties Pvt. Ltd. (Borrower) an M/s. Dilipkumar Phoolchand Jain, Mrs. Neema Dilipkumar Jain, Mr. Vikaskumar Chaganla Jain, W.S. Prime Enteprise (Guarantors / Mortgagors) along with the underlying securities from Enn Enn Capital Pvt. Ltd., formerly known as Enn Enn Fincap (India) Pvt. Ltd. unde ection 5 of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Securitinterest Act, 2002 vide Assignment Agreement dated 07.05.2021. And whereas, Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd., under the

ecuritisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interes Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 10.05.2021 calling upon the Borrowers / mortgagors / guarantors M/s. Prathamesh Dream Properties Pvt Ltd. (Borrower) and M/s. Dilipkumar Phoolchand Jain, Mrs. Neema Dilipkumar Jain Mr. Vikaskumar Chaganial Jain, Ms. Prime Enteprise, to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs. 11,15,70,164/- (Rupees Eleven Crores Fifteen Lakhs Seventy Thousand One Hundred and Sixty Four Only) as on 07.05.2021 plus accrued interest unrealized interest thereon, at the contractual rate(s) together with incidental expenses, cost charges, etc. till the date of payment within 60 days from the date of the notice. The Borrower and Co-borrowers having failed to repay the amount, as per notice dat

10.05.2021 under section 13(2) SARFAESI Act. Pursuant to the said assignment of debt OARPL

has stepped into the shoes of Enn Enn Capital Pvt. Ltd. and has becomes entitled to recove entire outstanding dues and enforce the security. The Authorized Officer of **Omkara Assets** Reconstruction Private Limited, duly appointment under sub section (12) of section 13 of the SARFAESI ACT 2002 has taken Possession of the property as described herein below in exercise of powers conferred upon him under sub-section (4) of Section 13 of the Act, read with rule 8 o he Security Interest (Enforcement) rules, 2002 on this 5th day of August of the year 2021. The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the roperty and any dealings with such property will be subject to the charge of the Omkara Asset

Reconstruction Pvt. Ltd. acting in its capacity as trustee of Omkara PS03/2021-22 Trust, having corporate office at C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road BKC Annex lear Equinox, Kurla (West), Mumbai - 400070 for an amount of Rs. 11,15,70,164/- (Rupees Eleven Crores Fifteen Lakhs Seventy Thousand One Hundred and Sixty Four Only) as or 17.05.2021plus accrued interest / unrealized interest thereon, at the contractual rate(s) togeth

with incidental expenses, costs, charges, etc.
The borrower's & guarantors' attention is invited to the provisions of sub-Section 8 of Section 1 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. he details of the assets / properties hypothecated / assigned / charged / mortgaged to our

ompany in the above account & whose possession has taken given hereun DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES

 B 501A, B Wing, Ramji House known as Ramji House Premises Co-op. Society Ltd., 30 Jambulwadi, Kalbadevi Road, Mumbai - 400002 admg 442 sq.ft. owned by Mr. Vikaskuma Chaganlal Jain. Boundaries: North- Post Office; South- A Wing; East- Theatre; West) Office No. 402, 403, 404, 405, 406, 407 on 4th Floor Vasudey Chambers, Village Nahur

Kurla, Mumbai - 400078 admeasuring 1417 sq. ft. owned by M/s. Prathamesh Drear Properties Pvt. Ltd. Boundaries: North- Link Road: South- Vasudev Heights: East

Authorised Office Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd (Acting in its capacity as trustee of Omakra PS 03/2021-22 Trust)

Date: 05.08.2021



POSSESSION NOTICE [(Appendix IV) Rule 8 (1)] Security Interest (Enforcement) Rules, 2002)

NHEREAS, The undersigned being the Authorized Officer of DMI Finance Pvt Ltd, a company ncorporated under the Companies Act 1956 having it's Registered Office at 9-10, 3rd Floor Express Building, Bahadurshahzafar Marg, New Delhi 110002 and branch office at 9-10, 3n Floor, Express Building, Bahadurshahzafar Marg, New Delhi 110002, under the Securitizatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with rule 9 of the Security Interes Enforcement) Rules, 2002, issued a notice dated 09th March 2021 calling upon the Borrowe Mis Kandivil Balaji Investment Pvt Ltd and Corporate Guarantor Prashanti Land Developers Pvt Ltd having address at G 2/3, Gujlaxmi Appartment, Off Ram Mandir Road, Babhi Nanak Borivali (W), Mumbai – 400092 and the Personal Guarantors Mr. Narendra Shah and Mr. Himanshu Shah and the Mortgagors Mrs Revti H.Shah, Prashanti Land Developers Pvt Ltc and Mr. Himanshu Shah, to repay the amount mentioned in the notice being Rs.75,55,78,931/- (Rupees Seventy-Five Crore Fifty-Five Lacs Seventy-Eight Thousand Nine Hundred and Thirty only) as on 26th February 2021 within 60 days from the date of eceipt of the said notice

The Borrower, Corporate Guarantor, Personal Guarantors and Mortgagors having failed t repay the amount, notice is hereby given to the Borrower, Co-Borrowers, Mortgagors and Personal Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic oossession of the property described herein below in exercise of powers conferred on hir under **Section 13 (4)** of the said Act read with Rule 9 of the said rules on this **August 07, 2021**. The Borrower, Corporate Guarantor, Mortgagors and Personal Guarantors mentione hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with th property and any dealings with the property will be subject to the charge of the DMI Finance Private Limited, having branch address at 9-10, 3rd Floor, Express Building Bahadurshahzafar Marg, New Delhi 110002, for an amount of Rs.75,55,78,931/- (Rupee Seventy Five Crore Fifty Five Lacs Seventy Eight Thousand Nine Hundred and Thirty only) as on 26th February 2021 along with future interest at the contractual rate and substitute interest ncidental expenses, costs and charges etc. due from 26th February 2021 till the date of fu

Description of the Immovable Property Mortgaged Property Victory Platinum All the rights of Prashanti Land Developers Pvt Ltd under the Development

Agreement dated 11th December 2008 and supplementary agreements dated 13th October 2010 including present and future Floor Space Index, remaining tenements, parking, basement area of sale building and flats/parking, on the said land owned by Jinku Co-operative Housing society Ltd. and bearing Plot No. 413A carved out of S. No. 89, H. No. 92 corresponding to CTS Nos. 311, 311 (1 to 10) o /illage Poisar, Taluka Borivali in Mumbai Suburban Districts at S.V. Road, Kandiva (West), Mumbai 400-067, totally admeasuring 2302.60 sq. mtrs and flats/shops/premises constructed on the said land including but not limited to:

Tower /	Flat	Floor	Saleable Area	Carpet
Block	Number	Pagaman [‡]		1550
Cwing	Shop 1	Basement	2500	3015
C wing	Shop 1	Ground Floor	7000	
C wing	110	First floor	425	255
Cwing	111	First floor	380	230
C wing	112	First floor	415	250
C wing	113	First floor	405	245
C wing	114	First floor	530	320
C wing	115	First floor	390	235
Cwing	116	First floor	470	285
C wing	117	First floor	345	205
Cwing	118	First floor	470	285
C wing	119	First floor	660	400 225
C wing	120	First floor	375	495
C wing	121	First floor	670	
C wing	201	Second Floor	450	265
Cwing	202	Second Floor	450	265
Cwing	203	Second Floor	450	265
Cwing	204	Second Floor	1100	650
C wing	205	Second Floor	1175	705
Cwing	206	Second Floor	390	235
C wing	209	Second Floor	400	255
C wing	210	Second Floor	425	
C wing	211	Second Floor	380	230
Cwing	212	Second Floor	415	250
Cwing	213	Second Floor	405	245
C wing	214	Second Floor	530	320
C wing C wing	215 216	Second Floor Second Floor	390 470	235
C wing	217	Second Floor	345	285
				205
C wing	218	Second Floor Second Floor	470	285
C wing	219	Second Floor	660	400
Cwing	220	Second Floor	375	225
Cwing	221	Eighteenth Floor	670	495
A WING A WING	A - 1802	Eighteenth Floor	756	432
B WING	A - 1902	Fifth Floor	756	432
	B - 501		1845	1055
B WING B WING	B-502 B-601	Fifth Floor Sixth Floor	1296	755 1055
B WING	B-602	Sixth Floor	1845 1296	755
B WING	B-801	Eighth Floor	1845	1055
B WING	B-1001	Tenth Floor	1845	1055
B WING	B-1001	Tenth Floor	1296	755
B WING	B-1002 B-1102	Eleventh Floor	1296	755
B WING	B-1102	Twelveth Floor	1845	1055
B WING	B-1201	Twelveth Floor	1296	755
B WING	B-1202	Thirteenth Floor	1845	1055
B WING	B-1302	Thirteenth Floor	1296	755
B WING	B-1502	Fifteenth Floor	1296	755
B WING	B-1502 B-1602	Sixteenth Floor	1296	755
B WING	B-1702	Seventeenth Floor	1296	755
B WING	B-1702	Eighteenth Floor	1296	755
B WING	B-1002 B-1901	Nineteenth Floor	1845	1055
BWING	B-1901 B-1902	Nineteenth Floor	1296	755
B WING	B-1902 B-2001	Twentieth Floor	1845	1055
BWING	B-2002	Twentieth Floor	1296	755
שאוואט	I D-2002	I IMEHRERITION	1 1290	1 / 33

(Hereinafter referred to as "the Schedule Property") Date: August 07, 2021 Place: Mumbai

For DMI Finance Pvt Ltd **Authorized Officer**

एव्हरलॉन सिन्थेटिक्स लिमिटेड

सीआयएन: एल१७२९७एमएच१९८९पीएलसी०५२७४७ नोंदणीकृत कार्यालय: ६७, रिजेन्ट चेंबर्स, २०८, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9983.30	२१०.९३	3808.04
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबपूर्व)	40.33	(५३.७१)	990.00
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबनंतर)	40.33	(५३.७१)	30.99
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा			
वेशेष साधारण बाबनंतर)	40.33	(५३.७१)	۷,३0
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	40.33	(५३.७१)	۷.30
प्तमभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)	५६२.२२	५६२.२२	५६२.२२
राखीव (लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	९२.90
उत्पन्न प्रतिभाग मूळ व सौमिकृत (रू.) (वार्षिकीकरण नाही)	9.02	(0.9६)	0.94

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.everlon.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता एव्हरलॉन सिन्थेटिक्स लिमिटेड

वर्षा जे. वखारिया संचालिका (डीआयएन:०००५२३६१)

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.०८.२०२१

हॉटेल रग्बी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रिट, चिराबाझार, कालबादेवी, मुंबई-४००००२ दूर.क.:०२२-६७४७०३८०, वेबसाईट: www.hotelrugby.co.in, ई-मेल: rugbyhotel@rediffmail.com २० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२.८१	२.८३	2.09	99.८४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(११.२१)	(9.८३)	(२.९९)	(५.४५)
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(99.29)	(9.८३)	(२.९९)	(4.84)
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	(99.29)	(9.८३)	(२.९९)	(4.84)
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	(99.29)	(9.८३)	(२.९९)	(4.84)
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती)	9832.26	9832.26	9832.26	9832.26
राखीव (पुनर्मुत्याकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/– प्रत्येकी)	-	-	-	(88.88)
9. मूळ	(\$500.0)	(0.09२८)	(0.0209)	(0.03८٩)
२. सौमिकृत	(0.0023)	(0.09२८)	(0.0209)	(0.0329)

- १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- २) ३०.०६.२०२१ रोजी झालेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि १०.०८.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- ३) 🛚 # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल. हॉटेल रग्बी लिमिटेडकरिता

महेंद्र ठाकर सीईओ व संचालक ठिकाण: मुंबई

दिनांक: १०.०८.२०२१

हायटेक कॉर्पारेशन लिमिटेड CIN:L28992MH1991PLC168235

(3.90) SF.U

द्रीआयएन:०१४०५२५३

नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई-४०००१३. दुर.क्र.:९१ २२ ४००१६५००/ २४८१६५००

फॅक्स:९१ २२ २४९५५६५९ वेबसाईट:www.hitechgroup.com ई-मेल:investor.help@hitechgroup.com ३० जुन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

l						(रु.लाखात
ı	अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
			३०.०६.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
l	१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१३०६९.४८	१३७८६.७२	५७३७.३१	35.50088
l	2	कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	८१६.२५	८८९.१६	(६३५.३३)	१६६९.५७
l	ş	अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा)	१९८.०५	५६४.३१	-	५६४.३१
l	γ	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१०१४.३०	१४५३.४७	(६३५.३३)	२२३३.८८
l	ų	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	૪ઇ.,૧૪ઇ	१२४०.१४	(६३५.३३)	१६९५.९(
l	ξ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	६९४.९७	१२५२.६९	(६३८.०३)	१६७४.५९
l	b	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७
l	L	राखीव (ताळेबंद पत्रकानुसार पुनमूल्याँकित राखीव वगळून)				१६४८९.९९
l	٩	उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.१०/-प्रत्येकी)				
l		१. मूळ	8.30	७.२२	(00.8)	9.80

२. सौमिकृत

- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (http://www.hitechgroup.com) वेबसाईटवर आणि बीएसईच्या (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ चे नियम ३ आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) सुधारित अधिनियम, २०१६ अंतर्गत विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत.
- कोविड-१९ प्रादर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे विक्री मुल्यांकन कमी झाले आणि ग्राहकांद्वारे उपक्रम कमी झाले. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान सदर प्रादर्भावाचा प्रभाव थोड्या प्रमाणात कमी झाला होता. कंपनीने मालमत्तेचे योग्य मुल्य अंदाजित घेण्यासह विनीय निष्कर्षांत्रील प्रभाव मोजण्यासाठी अंतर्गत व बाह्य बाबींची नोंट घेतली

विवास विभागविद्यार प्रमाय मार्थियाताठा जवाचाव व बाह्य बाबाया चाद वराता.				
४) अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा) चे तपशील खालीलप्रमाणे:				(रु.लाखात)
तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
अ. प्राप्त विमा दावा	१९८.0५	-	-	-
व. मालमत्तेच्या विक्रीवरील नफा	-	५६४.३१	-	५६४.३१
एकण	५ ६४.३१	-	8.84	५ ६४. ३१

- . ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीला सन २०१९–२० दरम्यान बड्डी प्लान्ट येथे आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत काही विशिष्ट मालमत्तेचे प्रावर्धन आणि नुकसानीसाठा, दुरुस्ती शुल्काकरिता त्यांच्या दाव्याचे पुर्ण व अंतिम तजवीजी म्हणून विमान कंपनीकडून रक्कम रु.१९८.०५ लाख प्राप्त झाले. सदर बाब ही अप्रावर्त प्रसंग असल्याने अपवादात्मक बाब म्हणून नमुद करण्यात आले.
- ३१ मार्च. २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षादरम्यान कंपनीने दादरा व सारिग्राम येथील जमीन व इमारती विक्री केल्या. सदर प्लॉट मागील वर्षात अन्य यंत्रणेमध्ये स्थलांतरीत करून कार्यचलन केल्याने रिकामे होते. मालमत्तेच्या विक्रीवरील नफा हे ना-प्रवर्तक असल्याने अपवादात्मक बाब म्हणून विचारत घेतले.
- करिनर्धारण कायदा (सुधारित) अधिनियम २०१९ द्वारे सादर प्रमाणे आयकर कायदा १९६१ चे कलम ११५ बीएए अंतर्गत मान्य कमी कर दराचे पर्याय कंपनीने मुल्यांकीत केले. कंपनीने वित्तीय वर्ष २०२१–२२ पासून प्रभावी करनिर्धारण कायदा (सुधारित) अधिनियम, २०१९ द्वारे सादर प्रमाणे आयकर कायदा १९६१ कलम ११५बीएए अंतर्गत २५.१७% (अधिक्य व कर समाविष्ट) च्या किमान कर दराचा पर्याय स्विकारला होता.
- सामाजिक सुरक्षा साकेंतांक, २०२० (कोड) कर्मचारी लाभार्थ संदर्भात रोजगार व रोजगार नंतर लाभ हे सप्टेंबर, २०२० मध्ये राष्ट्रपती अनुमतीनुसार स्विकारण्यात आले. भारताच्या राजपत्रात प्रकाशित कोड हे आजच्या तारखेला प्रभावात आणण्यात आले जे सुचित केलेले नाही. कंपनीकडून कोडचा प्रभाव दिला जाईल जेंव्हा ते प्रभावात येईल आणि ज्यावेळी कोड अंमलबजावणी होईल त्यावेळी कालावधीकरिता कोणताही संबंधित प्रभाव नोंद केला जाईल.
- दिनांक १० फेब्रुवारी, २०२१ रोजीच्या सभेत मंडळाद्वारे मान्यतेनुसार कंपनीने एप्रिल, २०२१ मध्ये रु.७४५.२४ लाख सरासरी रकमेचे रु.१०/- प्रत्येकीचे ९% नॉन-कर्न्व्हटीबल रेडीमेबल क्युम्यूलिटीव्ह प्रिफरन्स शेअर्स, उर्वरित ७४,५२,३८७ देण्यात आले होते. भांडवल राखीव हे प्राथमिक शेअर्सच्या मुल्यावर मर्यादित करण्यात
- संचालक मंडळाने, जे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबून आहे, ते ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे समभागांवर रु.१.०० प्रती भाग (१०% दराने) लाभांशाची शिफारस केली आहे. दिनांक २९ जुलै, २०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकाद्वारे मान्य करण्यात आले होते ते ३ ऑगस्ट, २०२१ रोजी देण्यात आले.
- ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्ष संदर्भात लेखापरिक्षेत आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीत पर्यंत प्रकाशित वर्ष ते आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

१०) मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठित करण्यात आले आहे.

१० ऑगस्ट, २०२१

संचालक मंडळाच्या आदेशान्व हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरित व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण : नवी मुंबई

२

8

ξ

ठिकाण : गुरुग्राम दिनांक: ११.०८.२०२१

दिनांक: ११ ऑगस्ट, २०२१

C Galaxy

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:यु३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ **नोंदणीकृत कार्यालयः** सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१-२२-२७६१६६६६ / ३३०६३७००, ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com; वेबसाईट:www.galaxysurfactants.com

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकत्रित			
	,	संपलेली तिमार्ह	t	संपलेले वर्ष
तपशिल	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८२६.३८	७८३.५३	६०७.१६	२७८४.०६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	९३.२६	९३.०२	६९.८९	३७२.३२
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	९३.२६	९३.0२	६९.८९	३७२.३२
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७६.८२	७८.६८	५६.४९	307.88
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	८४.५२	७७.४१	५५. 00	२८३.३
समभाग भांडवल	३५.४५	३५.४५	३५.४५	३५.४५
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) अ. मूळ ब. सौमिकृत	२१.६७ २१.६७	२२.१९ २२.१९	१५.९३ १५.९३	८५.२२ ८५.२२
				(रू. कोटीत)
	एकमेव			

				(रू. कोटीत)			
		एकमेव					
	,	संपलेले वर्ष					
तपशिल	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित		३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित			
हार्यचलनातून एकूण उत्पन्न	५५४.८२	५२६.८३	३५९.७६	१८३०.५०			
क रपुर्व नफा	<i>પ</i> શ.0પ	५३.४१	४५.८७	२३९.३२			
करानंतर नफा	३८.१२	३९.४१	३४.१८	१७७.८६			
कूण सर्वंकष उत्पन्न	₹८.0७	३७.६२	३४.३६	१७६.६२			

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडकरिता व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००२६५०१७

सार्वजनिक सुचना

श्री. सुरेशकुमार आत्माराम मिस्त्री वय ६८ वर्ष आपणस कळ मकान प्लॉट क्र. ३३ए खोली क्र. ११ पुष्पा पार्क मालाङ मुंबई ४०००९७ . हि पुनर्विकास योजने मध्ये गेली असून त्याचा बदल्या मध्ये नवीन झ्मारतीमध्ये १६५ चौ फुटाचा नवीन सदनिका विनायक टॉवर मध्ये मिळणार आहे. तेव्हा या संबंधीचे सर्व कागदोपत्री करार नामे करण्यासाठी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्या पासून १५ दिवसाच्या आत ॲंड सुनील पि. चव्हाण यांच्याशी संपर्क करावा अन्यथा आपण दि. २३/१०/१९९२ रोजी श्रीमती भारती सुरेश मिस्त्री आपली पत्नी हिच्या नावे दिलेल्या अधिकार पत्राच्या आधारे आपल्या नावावरची सदर सदनिका पत्नीच्या नात्याने नावावर करण्यात येईल , सदर सदनिकेचे ते कायदेशीर मालक म्हणून घोषित केले जाईल सदर सदनिकेवर केव्हा वरील नवीन सदनिकेवर या नंतर सदर सर्वनीकरार आपल्या कोणताही अधिकार राहणार नाही, आपण मालक राहणार नाही आपलं सर्व कायदेशीर हक्क संपुष्टात येईल

ॲड सुनील पि. चव्हाण (ॲडवोकेट हायकोर्ट मुंबई) ४०१/०९ चारकोप अभिषेक स.गृ.सं.म., चारकोप सेक्टर - ४, विर सावरकर मार्ग , आर.एस. सी . ३५ कांदिवली (प) , मुंबई ४०००६७ तारीख १२/०८/२०२१

दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेट्स लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय: ४०९, देव प्लाझा, एस.व्ही. रोड, फायर ब्रिगेड समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र–४०००५८. **दूर.:**९१–२२–२६२०१२३३, ई-मेल:info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट:www.dalalstreetinvestments.com सीआयएन: एल६५९९०पीएन१९७७पीएलसी३५७३०७

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण महसूल	24.00	-	0.00	६ 4.00
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व)	२७.२८	(२०.३४)	(8.00)	93.23
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	२७.२८	(२०.३४)	(8.00)	93.63
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	20.80	(98.03)	(8.00)	93.63
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२८.९७	(२२.४५)	98.60	42.90
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/ – प्रती)	39.49	39.49	39.49	39.49
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	४६१.९०	832.93	0.00	832.93
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ	Ę. 4 0	(8.8८)	(9.8९)	8.39
सौमिकृत	Ę. 4 0	(8.8८)	(9.89)	8.39

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com कंपनीच्या www.dalalstreetinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

30 जुन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्य संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये सुचित भारतीय लेखाप्रमाण ३४-अंतरिम वित्तीय अहवाल सहवाचिता कंपनी (भार लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणात निर्धारित शिफारस व प्रमाणानुसार तयार केले आहेत सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२१ रोजी संपलेल माहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटे

आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेड

(पुर्वीची ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः सी-६०४, निळकंठ बिझनेस पार्क, रेल्वे स्थानकासमोर, विद्याविहार (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६.

द्रः:+९१-२२-६६०९०६००, सीआयएनःएल२८११३एमएच२०१०पीएलसी३१२८७१ फॅक्सः+९१-२२-६६०९०६०१, वेबसाईट:www.orientrefractories.com, ई-मेल:Bhi_info@RHIMMagnesita.com

३० जुन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

RHI MAGNESITA

(रु लाखात)

	4 67, 11								(v. eligiti)	
		एकमेव				एकत्रित				
₹. Б.	तपशिल	संपलेली तिमाही		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
		३०.०६.२१	३१.०३.२१ [*]	३०.०६.२० [*]	३१.०३.२१	३०.०६.२१	३ १.०३. २१ [*]	३०.०६.२० [*]	३१.०३.२१	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
	कार्यचलनातून एकूण महसूल	४३१८९.९९	४११०३.२७	२३३८३.९५	930८४४.८७	४३२८९.७८	४१२१८.९४	२३४२२.७४	9३८२७०.२५	
!	करपूर्व निव्वळ नफा #	६७३१.२३	40८७.८३	२३४९.२६	9८३७9.09	६७५१.१८	५८०५.२५	२३४७.५२	१८४५७.९६	
	करानंतर निव्वळ नफा #	४९८२.२०	४२४१.७२	9040.92	१३५९५.४६	४९९७.९५	४२५४.४७	904८.0८	93६६२.३३	
	करानंतर कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	४९६६.२४	४१८५.१८	9७३०.9८	93६0२.७२	४९८१.९९	४१९७.९३	9७३9.98	१३६६९.५९	
	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती भाग)	१६०९.९६	9209.38	9209.38	9209.38	१६०९.९६	9209.38	9209.38	9209.38	
	विमा प्रलंबित शेअर्स	_	४०८.५७	४०८.५७	४०८.५७	_	४०८. ५ ७	४०८. ५ ७	४०८.५७	
)	मुळ व सौमिकृत उत्पन्न प्रतीभाग (रु.१/– प्रत्येकी)									
	(वार्षिकीकरण नाही) (रु.)	3.09	2.8	9.08	7.88	3.90	2.88	9.08	7.86	

कंपनीकडे वरील कालावधीकरिता निष्कर्ष योग्य कोणतीही विशेष साधारण बाब नाही

°३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता समुहाचे संबंधित आकडे समाविष्ट सदर अलेखापरिक्षित एकेमव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे समूहाचे प्रकाशित अलेखापरिक्षित आकडे यावर आधारित तयार करण्यात आले आहेत आणि पुर्वीचे उपकंपनीचे आकडे हे व्यवस्थापनाद्वारे दिनांक ५ मे, २०२१ रोजीचे आदेशानुसार एनसीएलटीद्वारे मान्यता प्राप्त योजनेस प्रभाव देण्यासाठी तजवीज केले ज्याचे मर्यादित

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षासह सदर अलेखापरिक्षित एकेमव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाचे तृतीय तिमाहीपर्यंत अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे असून व्यवस्थापनाद्वारे समूहाचे ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे यावर आधारित तयार केले आहेत आणि पूर्वीचे उपकंपनीचे आकडे हे व्यवस्थापना द्वारे दिनांक ५ में, २०२१ रोजीचे आदेशानुसार एनसीएलटीद्वारे मान्यता प्राप्त योजनेस प्रभाव देण्यासाठी तजवीज केले ज्याचे मर्यादित पुनर्विलोकन तसेच लेखापरिक्षण अवलंबून नाही.

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे साद्र करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमूना कंपनीच्या www.orientrefractories.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे संचालक मंडळाच्या वतीने व करिता

> सही/ परमोद सागर व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

> > डीआयएन:०६५००८७१

TRANSPORT

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेड

सी.पी. वर्ल्ड ग्रुपचे सदस्य

कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल६३०९०एमएच१९९५पीएलसी०९१०६३

नोंदणीकृत कार्यालय: ७वा मजला, टी-स्केअर, चांदिवली पेट्रोल पंप समोर, साकिविहार रोड, साकिनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई−४०००७२, महाराष्ट्र, भारत. **द्रः:+९१ २२ ६६४४१५००, फॅक्सः+९१ २२ ६६४४१५८५, वेबसाईटःwww.ttspl.in, ई−मेलःinfo@ttspl.in**

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षत (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाख)												
		एकमेव					एकत्रित					
		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
अ.	तपशिल	३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२०	३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२०	३०.०६.२१	३१.०३.२१	
क्र		अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९१०५.९५	८६८४.६२	५६९५.८१	९१०५.९५	२६४९७.५६	१०२७१.८५	९६१९.३४	७२३१.२२	१०२७१.८५	३१५१३.९३	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)											
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष											
	साधारण बाबपूर्व)	२७८.२०	३७२.२३	-४८३.८५	२७८.२०	२७८.४६	३०२.०६	२१५.८१	-५४३.२९	३०२.०६	-8.98	
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)											
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष											
	साधारण बाबनंतर)	२७८.२०	३७२.२३	-४८३.८५	२७८.२०	२७८.४६	३०२.०६	२१५.८१	-५४३.२९	३०२.०६	-8.88	
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)											
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष											
	साधारण बाबनंतर)	२१८.०८	३०२.८५	-४८३.८५	२१८.०८	२०१.५६	282.88	१४३.५३	-487.70	282.88	-८६.३१	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न											
	(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)											
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२१८.०८	२७५.४२	-४८३.८५	२१८.०८	१७४.१३	282.88	११६.३९	-487.70	२४२.४४	-११३.३२	
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रति)	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	
હ	राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील											
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	-	३९३७.४१	३७१९.३३	-	-	-	३४१६.८६	३१७०.१३	
6	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)											
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)											
	१. मूळ	१.५२	7.87	-3.3८	१.५२	१.४१	१.७0	१.0१	-3.20	१.७0	-0.49	
	२. सौमिकृत	१.५२	२.१२	-3.3८	१.५२	१.४१	१.७0	१.0१	-3.20	१.७०	-0.49	

- १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी पुनर्विलोकनावर अवलंबून असलेले वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १० ऑगस्ट, २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्ष सर्वसाधारणपणे भारतात स्विकृत इतर लेखाप्रमाण आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) (सुधारित), कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.
- २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमूना स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या http:/ /www.ttspl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेडकरिता

सही / -

मकरंद प्रधान व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००१०२४१३

ठिकाण : मुंबई दिनांक : १०.०८.२०२१